PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Shri Ramkishan B oshi who was member of Flat No. A/701 and Joshi Willow as intelliber of riak to X,7701 and A/702, 7th floor, having below mentioned address died on 16/01/2015. The applicant, Mr. Manish Ramkishan Joshi the legal heir of the said deceased member has applied for membership in respect of said Flat No. A/701. 7th floor of the society building and Mr. Suni Ramkishan Joshi the legal heir of the said deceased member has applied for membership in respect of said flat No. A/702 on the 7th floor of the society building. The society hereby invites claims or objections with certified documents from the

objections will certained occurrents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Flat No. A/701 on the 7th floor to Mr. Manish Ramkishan Joshi and the said Flat No. A/702 on the 7th floor to Mr. Sunil Ramkishan Josh within a period of fifteen days from the date o publication of Notice and contact the Hon ecretary of the society between 8.00 p.m. to

f no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such manner as are provide under the Bye – Laws of the society.

Pratap Garden Co-op. Hsg. Soc. Ltd. Popat Niwas Compound, Mathuradas Road Kandivali West, Mumbai 400067

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that our clients i.e.

Mr. Ajay Paramjeet Singh, & Mrs. Chhaya Ajay Singh Mr. Ajay Paramjeet Singh, & Mrs. Chhaya Ajay Singh are the present owners of Flat No. 103, 1st Floor, "B" Wing, admeasuring area 450 sq. ft., i.e. 41.82 sq. mtrs. built-up area, in the building known as "Shree Nilgin Lodha Co-Operative Housing Society Limited", constructed on the land bearing Old Survey Nos. 92 & 833. New Survey Nos. 133 & 134, Plot No. 10, lying being situated at Village Nilemore, Nallasopara (M), Taluka Vasai, District Palghar, and within the limits of Vasai Virar City Municipal Corporation.

The first purchaser Mr. Kishor kumar Lalii Foria had cquired the said flat from M/s. Lodha Construction to, by registered agreement for sale dated 16th October, 983 under registered serial No.PR-1056/1983 dated 3th December, 1983.

13th December, 1983.
The Second purchasers 1) Mr. Harakhchand Lalij Foria, the Second purchasers 1) Mr. Harakhchand Lalij Foria, by ald flat from Mr. Kishorkumar Lalij Foria by agreemer for sale dated 8th April, 1989. Mr. Harakchand Lalij Foria expired on 2nd February, 2013 leaving behind his wift Mrs. Pravina Harakhchand Foria as the legal heirs The above documents is not stamps as per The Slam Act, and not registered as per The Registration Act. The third purchaser Mrs. M. Kaliyan Manargati ha oria by registered agreement for sale dated 20th arch,2013 under registered serial No. Vasai-1-3549-2013 matria, 2015 under legisteiteu seriari vo. vasari 1-254-5-2015. The Forth purchaser 1) Mrs. Sushma P. Londhe, 4 2) Mrs. Pallavi Jitendra Singh had acquired the sai flat from Mrs. M. Kaliyan Manargati by registere agreement for sale dated 28th August, 2015 unde registered serial No. Vasai-4-4421-2015.

efore present owner purchased the flat 1) Mrs. ushma P. Londhe, & 2) Mrs. Pallavi Jitendra Singh sold ne said flat to 1) Mr. Mansoor Maqsood Ali Shaikh, & 2) Mrs. Karishma Mansoor Shaikh by executing agreement for sale dated 16th March, 2020 and the said registered under serial No.Vasai-4-1669-2020. The said greement was cancelled by registered Cancellatic eed dated 22nd March, 2021 under registered serio. Vasai-4-3433-2021 dated 23rd March, 2021.

ne present owner purchased the flat from 1) Mrs. Sushma Londhe, & 2) Mrs. Pallavi Jitendra Singh by registered greement for sale dated 23rd March, 2021 unde gistered serial No. Vasai-4-3434-2021. the Agreement for Sale dated 20th March, 2013.

e page No.2 para No.3 the Share Certificate n as wrongly mentioned as "32" instead of "33" as wrongly mentioned as "32" instead of "33" and in ale Agreement dated 28th August, 2015, on page No.4, ara No.1 in the 3rd line the distinctive numbers of hare is wrongly mentioned as "161" instead of "156". Now our client Mr. Ajay Paramjeet Singh, & Mrs. Chhaya Ajay Singh is borrowing a loan from Bassein Catholic Co-Operative Bank Ltd against the said Flat No.103, it gal heirs, relatives, family members of late Mr. Harakchar Lalji Foria or any previous vendors are claims on th ove said property they inform within the 7 days alon with the papers, evidence & applicable documentary proof.

All persons, legal heirs having or claiming any rights, title, claims, demand, interest or objections of whatsoever nature in respect of the premises or any part thereof whether by way of sale, ownership, transfer, exchange, charge, encumbrance, assignment, gift, tenancy, sub-tenancy, lease, sub-lease, possession, covenant, license, lien, inheritance, mortgage, pledge, trust, maintenance, donation, easement, lispendens or otherwise howsoever and required to make the same known in writing to the undersigned at the within mentioned address within 7 (Seven) days from the date of publication hereof, with documentary evidence, failing which, the claims objections or demands, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and the transaction will be completed without reference to any such Claim. Dated this 8th September, 2021. ith the papers, evidence & applicable documentary pro-

Sd/- S. G. M. & ASSOCIATES (Advocates High Court) A/204, Winsway Complex, 2nd Floor, Old Police Lane, Andheri (E), Mumbai - 400 069

စြဲ **၉၈၆** Housing

inance Limited Ghar Ki Baat

NOTICE UNDER SECTION 13(

Loan Account

0318/507495

Date: 09/09/2021 Place: Kolhapu

COMFORT COMMOTRADE LIMITED



CIN: L51311MH2007PLC175688 Regd Off.: A-301, Hetal Arch, Opp. Natraj Market, S.V.Road, Malad (West) Mumbai 400064 Phone No.: 022-6890-8500/08/09, Fax: 022-2889-2527, Email: ipo-commotrade@comfortsecurities.co.in; Website: www.comfortcommotrade.com

NOTICE OF 14^{TH} ANNUAL GENERAL MEETING OF COMFORT COMMOTRADE LIMITED

NOTICE is hereby given that the 14th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Wednesday, September 29, 2021 at 11:00 A.M. Annual General Meeting (AGM) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the ousiness as set forth in the Notice of the AGM only through e-voting facility.

The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circulars dated January 13, 2021 read with circulars dated May 5, 2020, April 13, 2020 and April 8, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020 and January 15, 2021. Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or CDSL/NSDL ("Depositories") and will also be available on the Company's website www.comfortcommotrade.com

website of the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com. The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for providing the facility for evolting. Members can cast their vote from September 26, 2021 (09:00 AM. IST) and ends on September 28, 2021 (05:00 P.M. IST). At the end of remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.

Only those members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the depositories as or the 'cut-off date' i.e. September 22, 2021, only shall be entitled to avail the facility of remote e-voting Members who are holding shares in Physical Form or who have not registered their e-mail address with the Company / Depositories or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the 'cut-off date' i.e. September 22, 2021, may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in providing Folio no. / DP ID and Client ID.

Queries / grievances, if any, with regard to e-voting, may contact on the following:

Email at evoting@nsdl.co.in.

OR Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and the E-Voting User Manual fo Shareholders available at the download section of NSDL at www.evoting.nsdl.com.

For Comfort Commotrade Limited

DIN: 06408167

ANKUR AGRAWAL Place: Mumbai

KD I FISURES LIMITED

CIN: L55100MH1981PLC272664 Reg. Off: B-702, 7th Floor, Neelkanth Business Park, Kirol Village, Near Bus Depot, Vidyavihar (West), Mumbai-400 086 E-Mail ID: roc.viatl@gmail.com

NOTICE OF 40th ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the members of KD Leisure Limited (Company) will be held on Thursday, 30th day of September, 2021 at 02:00 PM IST through Video Conference (VC)/ Other Audio Video Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and Rules framed thereunde read with General Circular issued from time to time, respectively circulars issued b the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars").

Electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the financia year ended March 31, 2021 of the Company has been sent to all the members, whose email ids are registered with the CompanyRTA/Depository participant(s), as on the cut-off date i.e., 23" September, 2021. Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the 40" AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars. The Notice and the Annual Report will also be available and can be downloaded from the website of the Compan

The facility of casting the votes by the members ("e-voting") will be provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) and the detailed procedure for the same is provided in the Notice of the AGM. The remote e-voting period commences on 27th September, 2021 (09:00 A.M.) and end on 29th September, 2021 (09:00 P.M.) During this period, members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 23th September, 2021, may cast their vote by remote e-voting or by e-voting at the time of AGM. Member participating through VC / OAVM shall be counted for reckoning the quorum under the counter of the

Members, who are holding shares in physical and their e-mail addresses are no registered with the Company, are requested to register their e-mail addresses are the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio number, number of shares held with the Company along with self-attested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz., Aadhar Card, Driving License, Election Card, Passport, utility bill or any other Govt. document in support of the address proof of the Member as registered with the Company. Members holding shares in demat form can update their email address with their Depositor Participants. In case of any queries/ difficulties in registering the email address members may write to the Company's RTA email ID, viz, support@purvashare.com.

The members who are holding shares in physical form or who have not registered their email address with the Company may contact RTA, CDSL or the Company and update their email and other details as required in point no. 4 above. Logir credentials and link to participate in remote e-voting & meeting through VC/OAVM shall be shared with such members on their email address so registered.

The Register of Members and Share Transfer books of the Company will rema closed from Thursday, 23th September, 2021 to Thursday, 30th September, 2021 (bot days inclusive).

The Notice of AGM and Annual Report for the financial year 2020-2021 has been s to members in accordance with the applicable provisions.

Regd. Office: 9th Floor, Antriksh Bhawan, 22, K.G. Marg, New Delhi – 110001.

Branch Office: 401/402, 4th Floor, Matoshri Plaza,

Venus Corner, Shahupuri, Kolhapur 416 001

Date of Demand

Notice

5-Aug-21

SHUBHAM HOUSING DEVELOPMENT FINANCE CO. LTD.

ISATION & RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFOR

For KD Leisure Limite

Amount O/s as on

date Demand Notice

Rs. 20,76,647.06 (Rupees Twenty Lakh

Seventy Six Thousand Six Hundred Fourty

Seven And Paise Six Only.) as on 05-08-2021

Sd/- (Authorised Officer) For PNB Housing Finance Limited

Place: Mumba Date: 07/09/2021

SECURITY NTEREST ACT 2002, READ WITH RULE 3(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 AMENDED AS ON DATE.

We, The PNB Housing Finance Limited (Hereinafter Referred To As 'PNBHFL') Had Issued Demand Notice U/S 13(2) Of Chapter III Of The Securitization & Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 (Hereinafter Referred To As The 'Act') At Our Ludhiana Branch Office Situated At Ludhiana. The Said Demand Notice Was Issued Through Our Authorized Officer To You All Below Mentioned Borrowers/Co-Borrower

Payment Of Instalments Of Principals, Interest, Etc. The Outstanding Amount Is Mentioned Below.
Further, With Reasons, We Believe That You Are Evading The Service Of Demand Notice And Hence This Publication Of Demand Notice Which Is Also Required U/S 13(2) Of The Said Act. You Are Hereby Called Upon To Pay PNBHFL Within A Period Of 60 Days Of The Date Of Publication Of

This Demand Notice The Aforesaid Amount Along With Up-To-Date Interest And Charges, Failing Which PNBHFL Will Take Necessary Action Under All Or Any Of The Provisions Of Section 13(4) Of The Said Act, Against All Or Any One Or More Of The Secured Assets Including Taking

Your Kind Attention is invited to Provisions Of Sub-Section (8) Of Section 13 Of The Of The Securitization And Reconstruction Of Financial Assets And Expenses Incurred By The PNB HFL Only Till The Date Of Publication Of The Notice For Sale Of The Secured Assets By Public Auction, By Inviting Quotations, Tender From Public Or By Private Treaty, Please Also Note That If The Entire Amount Of Outstanding Dues Together With The Costs, Charges And Expenses Incurred By The PNB HFL is Not Tendered Before Publication Of Notice For Sale Of The Secured Assets By Public Auction, By Inviting Quotations, Tender From Public Or By Private Treaty, You May Not Be Entitled To Redeem The Secured Assets By Public Auction, By Inviting Quotations, Tender From Public Or By Private Treaty, You May Not Be Entitled To Redeem The Secured Asset (S) Thereafter.
FURTHERY You Are Prohibited U/S 13(13) Of The SaidAct From Transferring Either By Way Of Sale, Lease Or In Any Other Way The Aforesaid Secured Assets.

Name & Address of Guarantor(s) - NA - Property(ies) Mortgaged: B - 301, Second Floor, Wing B, Amey Hi Life, R.S. No. 125/1, A Ward,

Corporate Office : 425, Udyog Vihar Phase IV, Gurgaon-122015 (Haryana)
Ph.: 0124-4212530/31/32, E-Mail : customercare@shubham.co Website : www.shubham.co

DEMAND NOTICE

Notice U/S 13(2) of Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (hereinafter called 'ACT')

Name/ Address of

Borrower and Co- Borrower

Dinesh Mamboo Varak Nirmala Dinesh Varak Room No

46 R C Marg Chembur, Daymand Bar, Ganesh Nagar,

Chembur Colony, Mumbai, Maharashtra - 400074

veer Nana Patil Nagar, Kolhapur., Kolhapur, Maharashtra, India-416416

sion Of The Secured Assets Of The Borrowers And Guarantors.
d Attention Is Invited To Provisions Of Sub-Section (8) Of Section 13 Of The Of The Securitization And Reconstruction Of Financial Assets And

Supreet Kaur Rekh Company Secretary

VAGHANI TECHNO-BUILD LIMITED

Regd. Off.: D Wing, Karma Sankalp, Corner of 6th and 7th Road of Rajawadi, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. CIN: L74999MH1994PLC187866, E-Mail ID: investor@vaghanitechnobuild.com, Website: www.vaghanitechnobuild.com Tel No: +91 22 2501 8800

NOTICE OF 27th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION & BOOK CLOSURE DATES

NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, 30th September, 2021 at 1.00 P.M through OAVM/VC Means as Directed by Ministry of Corporate Affairs to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the AGM.

The Notice of the AGM together with Annual Report for the FY 2020-21 have been sent in electronic mode to the shareholders whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s). Physical copy of the Notice of AGM and Annual Report for FY 2020-21 could not be sent to all shareholders due to Current Covid Situation. The electronic transmission of Notice and the Annual Report have been completed on 08th September, 2021. The Notice of the AGM and the Annual Report are also available and car be downloaded from the Company's Website: www.vaghanitechnobuild.com. Shareholders who do not receive the Notice and the Annual Report, may download the same as above o may request for a soft copy of the same by writing to the Company at the above mentioned e-mail id or Registered office address of the Company.

The Company is pleased to inform that pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and rules framed thereunder the Company is providing the facility to exercise the right to remote e-voting and e-voting at the AGM and the business will be transacted through the e-voting services provided by National Securities Depository Limited (NSDL)

 $\label{lem:mode} \mbox{Members can opt for only one mode of voting i.e. e-voting. In case member cast their vote}$ once, voting done subsequently on the same resolution shall be treated as invalid.

The e-voting period commences on Monday, 27th September, 2021 (9.00 a.m. IST) and ends on Wednesday, 29th September, 2021 (5.00 p.m. IST). The e-voting module shall be disabled by NSDL for e-voting thereafter. The results of remote e-voting and e-voting at the time of AGM will be declared by the Chairman within two days of the AGM and will be posted on the Company's website: www.vaghanitechnobuild.com.

Members of the Company holding shares in physical or dematerialized form as on the cut off-date (relevant date), being Saturday, 14th August, 2021 may cast their vote electronically. The procedure of e-voting has also been mentioned in the Notice. In case of any query Members may refer to Frequently Asked Questions (FAQs) at www.nsdlindia.com or emai $to\ help desk. evoting @cds lindia. com for\ any\ further\ clarifications\ regarding\ e-voting.$

The Board of Directors of the Company has appointed Mr. Manthan Negandhi of M/S Manthan Negandhi & Co., Practicing Company Secretary as Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting procedure in a fair and transparent manner.

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Thursday September 23, 2021 to Thursday, September 30, 2021 (both days inclusive).

The provision to appoint Proxy shall not be applicable in the AGM to be conducted through OAVM Mode pursuant to General Circular No. 14/2020 released by Ministry of Corporate Affairs.

Vaghani Techno - Build Limited

Date: 08th September, 2021 Place : Mumbai

Kanti Savla **Whole Time Director**

GOLD ROCK INVESTMENTS LIMITED

CIN NO.: L65990MH1978PLC020117 Regd. Off.: 507, 5th Floor, Plot No. 31, 1, Sharda Chamber, Narsi Natha Street, Bhat Bazar Masjid, Chinchbunder Mumbai-400009 Tel.:022-49734998 E-mail id: goldrockinvest@yahoo.co.in Website:www.goldrockinvest.in NOTICE OF 43rd ANNUALGENERAL MEETING, INFORMATION ON

E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 43rd Annual General Meeting ("AGM") of Gold Rock nvestments Limited ("the Company") is scheduled to held on Thursday, September 30 2021 at 11.00 A.M. at Rohit Chamber, Ground Floor, Janmabhoomi Marg, Kala Ghoda Fort, Mumbai, Maharashtra 400001.

In terms of the applicable provisions of the Act and Applicable Circulars, the Annua Report alongwith the Notice convening the AGM with instructions to attend AGM through and e-voting instructions have been sent on Tuesday, September 07, 2021 only in electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with their respective Depository participant(s)/Registrar and Share Transfer Agent ('RTA')/Company. As pei MCA & SEBI circular, no physical copies of the AGM and Annual Report will be sent to any Member, Member may note that the Notice of AGM and Annual Report 2020-21 wil be made available on Company's website at <u>www.goldrockinvest.in</u> and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited <u>www.bseindia.com</u> where the Equity Share of Company are listed.

In compliance with the provisions of Section 91 of the Act and Regulation 42 of SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register or Members and Share Transfer Books from **Friday, September 24, 2021** to **Thursday** September 30, 2021 (both days inclusive) for the purpose of the Annual General Meet

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 c the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is pleased to provide it Members with the facility to cast their votes electronically (remote e-voting) as well as e-voting in respect of all the businesses to be transacted at AGM.

The remote e-voting shall commence from **Monday. September 27, 2021** from **09:00** A.M. to Wednesday, September 29, 2021 at 05:00 P.M. (IST). The remote e-voting shall be disabled beyond the said date and time. Once the vote on a resolution is cast by a Member, the same cannot be changed subsequently. The voting rights of Members shall be in proportion to the paid-up value of their Shares in Equity Share Capital of the Company as on cut-off date. A person whose name appear in Registrar of Member Beneficial Owners as on the cut-off date **of September 23, 2021** only shall be entitled o avail the facility of e-voting facility: https://www.evoting.nsdl.com/ . The Member

who cast their vote. The manner of casting votes through remote e-voting at AGM for Members holding shares in dematerialized form, physical mode and Members who have not registere their e-mail address is provided in the Notice of the AGM.

The Board of Directors have appointed Mitraja M Shah & Associates, Chartered Accountant in Practice to scrutinize the entire voting process of the Company (viz mote e-voting during the AGM) in a fair and transparent manner and submit repo thereof to the Chairman of the Company or any other person authorized by him in writing not later than 48 hours after the conclusion of the AGM.

Place: Mumbai Date: September 7, 2021

By Order of the Board For Gold Rock Investments Limited K.N. Kutt Managing Director DIN 00240670 Place : Mumbai

CIN: L36101MH1989PLC317374 Gala No. C-2 (H. No. 366/8-2), Gr. Floor, Gurudev Complex, Behind Deep Hotel. Sonale Village Bhiwandi Thane 421302,

Tel No. +91-8411009460, Web site: www.pratikpanels.com, Email ID: pplby8@gmail.com NOTICE OF 32nd ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Explanator Statement there to, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Nos. 14/2020 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th April, 2020 and 5th May, 2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of

31st March, 2021 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository participant(s). The same is also available on the website of the Company http://www.pratikpanels.com/.Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company. The dispatch of Notice of 32ndAnnual General Meeting has been completed on6thSepte

date of **24th September**, **2021** may cast their vote electronically on the Ordinary and Special Business(es) as set out in the Notice of the 32nd AGM through electronic voting system of National Securities Depository Limited from a place other than the Venue of

The Ordinary and Special Resolution as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means.

The remote e-voting shall commence on Monday, 27th September, 2021(at 9.00 a.m.)

Friday, 24th September, 2021.

Person who acquires shares of the Company and becomes the member of the Compar after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e 24th September, 2021 can follow the process of generating the login ID and password as

the aforesaid date and time for voting and once the vote on the resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitle to cast their vote again; c) the facility for voting through E-voting shall be made available during the course of AGM for those who have not voted previously; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories as on cutoff date only shall be entitled to avail the

facility of remote e-voting as well as voting at the AGM through E-voting.

//II.The Notice of AGM is available at the website of the Company http://www.pratik

manual available at https://www.evoting.nsdl.com/under help section or write an e-mail to evoting@nsdl.co.in or at telephone nos.: +91-22-24994738 who will address the grievance connected with the facility for voting by electronics means. The company has appointed Mr. Hemant Shetye (FCS 2827), Partner at HS Associates

fair and transparent manner. The Register of Members and Share Transfer Register in respect of equity shares of the

Company will remain closed from Friday, 24th September, 2021 to Thursday, 30th September, 2021(both days inclusive). On Behalf of the Board For Pratik Panels Limited

Date: 9th September, 2021

Place: Thane

Pankaj Mishra Din 03604391

Date: September 07, 2021

Place : Mumbai

Process Paid **PUBLIC NOTICE**

"IN THE COURT OF THE 6th JT.CIVIL JUDGE (S.D.) THANE LINK COURT AT BHIWANDI
"SPECIAL CIVIL SUIT NO. 285/2020'

1. Smt. Anagha Abhijeet Joshi Age 48 yrs, Occu: Housewife **2. Mast. Aarthv Anagha Joshi**

Age 8 yrs, Occu: Student (Plaintiff No 2 being minor represented by his mother and natural guardian) Both residing at: 7. Yaday Co-op, Hsg Society Maharshi Karve Road, Thane (west) 400 602. V/s. ...Plaintiffs

Smt. Padmini Nilesh Hirani (nee name Padmini

Peraj @ Veraj Ganatra) Age 50 yrs. Occu: Housewife Residing at: 103, Smeet Apartments, Khokhani Lane, Ghatkopar (east) Mumbai 400 077

WHEREAS the above named Plaintiffs have filed the Special Civil Suit for Specific Performance U/s. 34 of Specific Relief Act 1963. The suit is filed in connection with an Agreement For Sale dated 05/05/2005, registered under Sr.No. 1940/2005 by and between the husband of Plaintiff No.I and the Defendant in respect of purchase of immovable property bearing Survey No. 3 Hissa No. 19, S.No. 11 Hissa No. 4,5 and 7/1 corresponding (new) Survey No. 210 admeasuring 1180.00 sq mtrs. together with the structure constructed thereon, lying and being situated at village Kasheli, Taluka Bhiwandi, District Thane at consideration and upon terms and conditions contained therein.

WHEREAS the Plaintiffs are the legal heirs of the deceased Abbijees Madhukar Joshi who expired on 27.01.2019 leaving behind Plaintiff No.1 and 2 as his wife and son respectively in accordance with the provisions of the Hindu Succession Act by which he was governed at the time of his death, to

his movable and immovable properties.

Any entity/persons having any right, title, benefit, interest, claim or demand in respect of the said Property by way of sale, exchange, lease, sub lease, assignment, mortgage, charge, lien, easement, trust, any arrangement or otherwise howsoever, is/are hereby required to make the same known in writing, along with supporting documentary evidence in connection with the above said immovable Property, may appear before the Hon'ble Court either in person or through Advocate duly instructed on **28.10.2021** at **11.00** am, failing which an appropriate order will be passed in respect of the said property, the note of which be taken by the all concerned.

Given under my hand and seal of this Court, on this 04/09 day of 2021.

By Order



Stiperintendent Civil Court, S.D. Thane.

AAREY DRUGS & PHARMACEUTICALS LIMITED

CIN: L99999MH1990PLC056538 Registered Office: E-34, M.I.D.C., Tarapur, Boisar, Thane MH 401506 IN Email: investorgrievance@aareydrugs.com, Website: www.aareydrugs.com Tel. No. 022-62872900/2999

CORRIGENDUM We have issued a Corrigendum to No al General Meeting of the Compan

to be held on Saturday, 11th September, 2021 at 09.15 a.m.

	the Notice, Pt(xii) of the Explanatory statement, item no 4, the following shall be mentioned:-						
Sr no	Name of the Proposed Allottee	Name of the Ultimate Beneficial Owner	Pre issue Equity Shareholding		Number of Post issue Equity shares equity holdi proposed (After allotm to be issued of Equity share		Iding Iment
			Number of Equity shares	%		Number of Equity shares	%
1	Tejpal Ambalal Shah HUF	Tejpal Ambalal Shah - Karta	0	0.00%	100000	100000	0.39%
2	Suraj Tradelinks Pvt Ltd	Nimit Ghatalia Director Rajesh Ghatalia – Director and (50% Shareholder) Bina Ghatalia - (50% Shareholder)	1960000	8.38%	50000	2010000	7.92%
3.	Nimit Impex Pvt Ltd	Nimit Ghatalia Director Rajesh Ghatalia – Director and (50% Shareholder) Bina Ghatalia (50% Shareholder)	1960000	8.38%	50000	2010000	7.92%

2.In Explanatory statement Item no 3. 2nd para 'by creation' shall be replaced by 'for 3. In Explanatory statement Item no 4 Section 55 of Companies act, 2013 shall be omitted

4.In Explanatory statement Item no 4, issue price of equity shares in pt (i), (ii), (v) is R 41.16/-(including a premium of Rs 31.16/-) per equity share aggregating upto Rs 8.23/crore (not Rs 8.21/- crore)

5.In Explanatory statement Item no 4, pt(v), floor price for 26 weeks is Rs 31.50/-(not Rs 31.48/-) and for 2 weeks is Rs 41.16/- (not Rs 41.07/-)

6 In Explanatory statement Item no 4, pt(xi), Allottee name is 'Ambalal'(not Anbalal) and Percentage of Post Issue Shareholding of Chirag J Bajaria and Viraj J Bajaria is 0.20% (not 0.19%) and pre preferential holding of Mr. Tejpal Ambalal Shah is of 50000 share i.e 0.21% and will be 150000 shares i.e 0.59% after allotment i.e post issue shareholding 7. In Corporate Governance Report Pt 9(d) Equity shares Listed on BSE and NSE.

> By order of the Board of Directors o Aarey Drugs and Pharmaceuticals Limited

Date: September 7, 2021

Mr. Mihir R Ghatalia Managing Director and Chairman

L HARIYANA SHIP BREAKERS LTD CIN No. L61100MH1981PLC024774

Registered Office: 156 – Maker Chambers VI, 220, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai–400 021 | Tel: 022 – 22043211 | Fax– 22043215 E-mail: secretarial.hariyana@gmail.com | Web Site: www.hariyanagroup.com ISO Certified (14001:2004/ 9001:2008/ 30000:2009)

NOTICE OF THE 40™ ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting ('AGM') of the Hariyana Shipreakers Limited is scheduled to be held on Thursday, September 30, 2021 at 9:00 A.M. IST through Video Conferencing(VC)/Other Audio Visual Means (OAVM) facility to transact the businesses as set forth in the notice of the AGM.

n view of the continuing COVID-19 pandemic, social distancing is a norm to be follow and the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No. 14/2020 dated April 3, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") and Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 ssued by the SEBI (hereinafter collectively referred to as "SEBI Circulars") permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), MCA Circulars and SEBI Circulars, the 40th AGM of the Company is being held on Thursday, September 30, 2021 at 9:00 A.M. IST through VC / OAVM.

n compliance with the above mentioned MCA Circulars and SEBI Circulars, electronic copies of the notice of the meeting and the Annual Report for financial year 2020-21 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at www.hariyanagroup.com, website of NSDL at www.nsdl.co.in and vebsite of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.As per the MCA Circulars and the SEBI Circulars, no physical copies of the Notice of AGM and the Annual Report is/will be sent to any Member. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 14 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, the Company is providing the facility of remote e-Voting (before the AGM) as well as e-Voting during the AGM to its Members in respect of the business to be transacted at the AGM. The acility of casting votes by a member using remote e-Voting system (before the AGM) as well as e-Voting during the AGM will be provided by NSDL.

The remote e-voting period commences on Monday, September 27, 2021 at 09:00 AM. (IST) and ends on Wednesday, September 29, 2021 at 05:00 P.M (IST). The remote e voting shall not be allowed beyond the said date and time. During this period, members nolding shares either in physical form or in dematerialised form as on Thursday September 23, 2021 ('Cut-off date') may cast their vote by remote e-Voting. Members will be provided with the facility for voting through electronic voting system during the AGM and nembers participating at the AGM, who have not already cast their vote by remote ϵ Voting, will be eligible to exercise their right to vote during the AGM. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM will also be eligible to attend and participate at the AGM but shall not be entitled to cast their vote during the AGM. The e oting facility will be available at the link evoting@nsdl.co.in and detailed procedure fo emote e-Voting before the AGM, e-Voting during the AGM and joining the AGM through

VC/OAVM are provided in the notes to the notice of the AGM. Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date, i.e September 23, 2021, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting, hen the existing user ID and password can be used for casting vote. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the 40th AGM and in particular the instructions for attending the AGM through VC/OAVM, remote e-voting and -voting at the AGM.

In case of queries related to e-Voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-Voting user Manual available in the 'Downloads' section of NSDL's website <u>www.evoting.nsdl.com</u> or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Mr. Sagar Ghosalkar at evoting@nsdl.co.in

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Wednesday, September 22, 2021 to Thursday, September 30, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM.

For Hariyana Ship-Breakers Limited

Rakesh Shantisarup Reniwa Managing Director Din: 00029332

Authorised Office Place: Gurgaon **Shubham Housing Development Finance Company Limited**

PRATIK PANELS LIMITED

NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting (AGM) of the Company wi be held on 30th, September, 2021 at 4 pm through Audio Visual Means, to transact the

reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended or

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off AGM ("remote e-voting"). All the members are informed that:

The remote e-voting shall end on **Wednesday**, **29th September**, **2021(at 5.00 p.m.)**The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM i

provided in the Notice of AGM. Members may note that a) the remote e-voting module shall be disabled by the NSDL after

panels.com and also on NSDL website https://www.evoting.nsdl.com. In case of any queries, members refer Frequently Asked Question (FAQ's) and e-voting

Practising Company Secretaries, as the scrutinizer to scrutinize the e-voting process in a

It is to bring to your notice that your loan account has been declared as NPA by secured creditor Shubham Housing Developmen Finance Company Limited having its registered office at D-305, Ground Floor, Sarvodaya Enclave, New Delhi 110017 (hereinafte called 'SHDFCL) and you are liable to pay total outstanding against your loan to SHDFCL. You are also liable to pay future interest at the contractual rate on the aforesaid amount together with incidental expenses, cost, charges etc. Therefore, we hereby call upon you to discharge in full your liabilities to SHDFCL within 60 days from the date of this notice failing which SHDFCL will be empowered to exercise the power under Section 13(4) of the ACT. The details of borrowers and secured assets are as under: -

_		· · · · · · · · · · · · · · · · · · ·	()		
	S. No.		Applicant Address	Notice Amount	Secured Asset
	1	Loan No. OVAS1710000005008585 MohamadVakil Mohdldaythulla Ansari, Nargisbano Mohamadwakil Ansari	306/211, Fatma Manzil, 2nd Floor, Koter Gate, Near Nishad Hotel, Dandekarwadi, Bhiwandi 421302, M.H.	₹ 3,28,384/-	Flat No. 211 2nd Floor Fatima Apartment M H No.306 Kotergate Dandekarwadi Bhiwandi Thane, Maharashtra 421302
	2	Loan No. OKAL1807000005013953, Deepak Kisan Navale, Praful Janardan Datkhile	B/204, 2nd Floor, Sadguru Co Op Hsg Society, Near Nandivali Church, Nandivali, Dombivali -421306, Maharashtra	₹ 9,74,820/-	Flat No A 302 3rd Floor Wing A Aashi Apartment Prop No GH GH 1025 002 A302 Lekha No. GH0003409255 Aagri Chowk Near Vaishali Apartment Ghansoli Village Taluka Dist Thane Navi Mumbai 400701, Maharashtra
	3	Loan No. OKAL1704000005005407, Shivaji Dondiba Jadhav, Rajeshree Shivaji Jadhav	Room No 14 Chawl No 2 Shiv Shakti Chawl Maharastra Nagar Mankhurdh Mumbai - 400088, Maharashtra	₹ 3,31,142/-	Flat no. 303 3rd floor Ashok Vihar Sector 12 D Bonkode Village Koparkhairane Navi Mumbai, Maharashtra 400709.
	4	Loan No. OVAS1901000005017269, Sureshkumar Somaru Nabik, Vitthan Suresh Nabik	Room No.6, Niwara Co Op Hsg Soc., Disilva Baug, Nr. Sungrace School, Asalpha Village, Ghatkopar West, Mumbai-400084, M.H.	₹ 3,23,235/-	Flat No. 44, 4th Floor, B-Wing, Anita Apartment, Survey No. 187 Hissa No.8, Vijay Nagar, Nallasopra (E), Palghar Thane Maharashtra 401209.
	5	Loan No. OKAL1911000005024353, Vijay Chandrakant Wagh, Sarika Viiav Vaoh	A 205 Dhanuj Apt Chinch Pada Villege Kalyan East - 421306, Maharashtra	₹ 12,50,735/-	Flat No 205, 2nd Floor, A Wing, Danuj Apartment, Survey No 38, H No 1, Village Chinchpada Taluka Ambernath Dist Thane, Maharashtra 421306



नागपुरात मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना कोकावला, १० विद्यार्थींना लागण, हॉस्टेलमधील सर्वाची चाचणी होणार नागपूर, दि. ८, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमधील दहा विद्यार्थ्यांना

कोरोनाची लागण झाल्य समोर आलंय. कोरोनाबाधित आढळलेल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये नऊ विद्यार्थिनी तर एक एमबीबीएसच्या पहिल्या होते. नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कोरोनाची असलेल्या शालिनीताई

कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.



PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the share certificate nos.29 for 5 (five) ordinary shares bearing Distinctive no. 141 to 145 of D-4 Versova Andheri Soujanya Co-op Housing society Ltd standing in the names of Sm Arvinder Kaur Gulati have been reported lost stolen and that an application for issue o Duplicate Certificate in respect thereof has been made to the society at Versova Andher Soujanya Co-op Hsg. Society Ltd., Plot No CD 40, RSC (19. SV Patel Nagar, Versova Andheri (W), Mumbai 400 053, to whor objection if any against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication o this notice. Share certificate is not mortgage nor any loan taken against the Room.

PUBLIC NOTICE

Singh, owner of Shop No.3, Samkit Building Sagar Signature Complex, Waliv, Vasai Eas Palghar 401208, expired on 19th May 2021 nominating his son to the above mentioned property. His son Mr. Shashwat Shailendra Singh, has approached the society for transfe of the said shop along with share certificate no. 003 in his name

The society hereby invites claims or objections f any (in writing) against the transfer of the said property in name of Mr. Shashwat Singh within a period of 14 (fourteen) days from the publication of this notice. If no claims or objections are received during this period the society shall be free to transfer the said shor to the name of Mr. Shashwat Singh.

For & on behalf of Sagar Signature Complex Date: 09-09-2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mrs. Aparna Pai is the current owner of in respect of Flat No. 02 or the Ground floor in the building known as Takalka Building situated in the Naigaon CHS Ltd., a Sadanand Mohan Jadhav marg, Naigaon, Dada (E). Mumbai 400 014 constructed on the land bearing C.S. No.43/62 of Division Dadar, obtained through a Gift from her husband, who had received the same through transmission from his late parents Late Mr. Ramdas Ananth Pai and Mrs. Shalini Ramdas Pai.

We hereby invite claims or objections from the heir or heirs or to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property to the third party within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and othe proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the owne shall be free to deal with the shares and interes in the said premises.

Dated on this 9th day of September 2021 a

LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR SHANTI NIWAS CHS LTD. BLDG.NO. PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E),MUMBAI 400 101 TELEPHONE: 022-28460031

PUBLIC NOTICE

Notice is here given that **We Mr. Sokata** Badruddin Vasaya and Mr. Nijara Badruddin Vasaya desire to sal property, as more particularly described i the schedule hereunder writte (hereinafter referred to as "the sai (nereinatter reterred to as the said property") being the absolute owners thereof. We inherited above said property on death of our father, late Mr. Badruddir Ravji Vasaya (Patel) who expired or 05/06/2019.

05/06/2019. Further the original Agreements have been lost and/or misplaced and could not be found despite diligent search, by owner this public notice is hereby given to the public at large to put on record the loss of the original agreements of above said property, further, in case if any person has found the same, it is hereby requested to hand over the same at the address as recited herein below. Any person/ persons having any claim to or any other interest in the said property by way of sale, charge, exchange, gift, lease, sub-lease, mortgage, lien, inheritance or in any other manner whatsoever should notify the same in writing to the undersigned at their same in writing to the undersigned at their address at Flat No.A/23, Rachna Apartment, 265, V.P. Road, Near Jamatkhana, Andheri (W), Mumbai- 400 Jamatknana, Andneri (W), Mumbal- 4U.
058 and/or to society known as Jeevar
Rachna Co-operative Housing Society
Limited within 14 days from the date o
publication hereof, failing which it shall be
presumed that the said Mr. Sokatal
Badruddin Vasaya and Mr. Nijaral
Badruddin Vasaya are the absolute Badruddin Vasaya, are the absolute owners of the said property and that the said property is free from al encumbrances and matter of investigation of title shall be completed without having any reference to such claim if any, and th SCHEDUI F ABOVE REFERRED TO

All that property being i) All that premises being Flat No A/23, Third Floor of building known a "Rachna Apartments" Jeevan Rachna Co Racina Apartments Jeevan Racina Co-operative Housing Society Limited, lying and being at C.T.S No. 265 situate a Village Andheri, V.P. Road, Andheri (W) Mumbai-400058 ii) Five (5) fully paid up shares of the face

value of Rs.50/- each bearing distinctive Nos.111 to 115 (both inclusive) vide share certificate No.23 issued by The Jeevan Rachna Co-operative Housing Socie

Mr. Sokatali Badruddin Vasaya Mr. Nijarali Badruddin Vasaya Mobile No: 9820051015 / 9820062823 Date: 09/09/202

THINKINK PICTUREZ LIMITED

Regd. Office: Bunglow No. 8/71, Mhada, S V P Nagar, 4 Bunglow Mhada, Andheri (West), Mumbai - 400053, Maharashtra Email: kjha@thinkinkpicturez.com; Website: www.thinkinkpicturez.com CIN: L22300MH2008PLC181234

NOTICE

Shareholders are hereby informed that the 13th Annual General Meeting (AGM) of the company will be held on Wednesday, September 29, 2021 at 04.00 P.M. (IST) through Video Conferencing/other Audio Visual means (OVAM) to transact the business as set forth in the Notice of the AGM which will be sent to the shareholders for convening th

The AGM has been convened through VC/OAVM in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and MCA Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and MCA Circular No. 20/2020 dated May 05, 2020.In continuation of this Ministry's General Circular No. 20/2020, dated 05th May, 2020 and after due examination, it has been decided to allow ompanies whose AGMs were due to be held in the year 2020, or become due in the year 2021, to conduct their AGMs on or before 31.12.2021, in accordance with the requirements provided in paragraphs 3 and 4 of the General Circular No. 20/2020 as per MCA circular no. 02/2021 dated January, 13,2021.

In compliance with the above provisions and the circulars, the notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2020-21 will be sent to all the shareholders of the ompany whose email address are registered with the Company/Depositor Participant(s)/Registrar and Transfer Agent(RTA).

The Notice and Annual Report will also be available on Company's website a www.thinkinkpicturez.com and on the stock exchange website www.bseindia.com Manner of registering/updating email addresses

Those shareholders who are holding shares in dematerialized mode and have not registered/updated their email addresses with their depository participant(s) are requested to register/update their email addresses with the relevant depository participant(s).

Manner of casting vote through e-voting

Place: Mumbai

The company will be providing remote e-voting facility to all its shareholders to cast their votes on the business as set forth in the notice of the AGM and the facility of voting through e-voting would also be made available during the AGM. The login credentials for casting votes through remote e-voting and e-voting during AGM shall be provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the compan t www.thinkinkpicturez.com and on the website of CDSL at www.evotingindia.com

For ThinkinkPicturez Limite

Namrata Karwa

ठिकाण: मुंबई

गगन पॉलीकॉट इंडिया लिमिटेड

सीआयएन:एल३३१११एमएच१९८८पीएलसी२३१९५६ **नोंदणीकृत कार्यालय:** बिल्डिंग नं.२, तळमजला, दुकान क्र.२, सुंदर नगर, वाळीव, वसई (पुर्व), पालघर, ठाणे-४०१२०८. दूर.:+९१ ८१०८५११९९९, ई-मेल:gaganpolycot@gmail.com, वेबसाइट:www.gaganpolycot.in

सूचना बादारे सचना देण्यात येत आहे की**. गगन पॉलीकॉट इंडिया लिमिटेड**ची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम ३१ मार्चे, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिताचा संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल तसे खापरीक्षित वित्तीय अहवालासमवेत पाठवण्यात आलेल्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाट ारुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.०० वाजता बिल्डिंग नं.२, तळमजला, दुकान क्र.२, सुंदर नगर, वाळीव, वसई पुर्व), पालघर, ठाणे-४०१२०८ येथे आयोजित करण्यात येत आहे.

या सभासदांचे ई–मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नांदवलेले असतील त्यांना अन्य बाबींबरोबरच परोक्ष ई मतदानाचे निर्देश, उपस्थिती पत्र एजीएमची सूचना व २०२०-२०२१ करिताचा वार्षिक अहवाल ई-मेलद्वारे पाठवण्यात ाला आहे. सूट मिळालेली असल्याने या वर्षी कोणाही सभासदास या दस्तावेजांच्या कागदोपत्री प्रती पाठवण्यात येणा गहीत. वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.gaganpolycot.in वरही उपलब्ध आहे.

कंपनी कायदा. २०१३ चो अनच्छेद १०८. कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम. २०१४ चे नियम २० तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनिमयन, २०१५ च्या विनिमयन ४४ (१) अंतर्गत कंपनी आपल्या सभासदांना सूचनेत विहित सर्व विषयांवर एनएसडीएलद्वारे पुरविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधेच्या माध्यमातून एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून आपली मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात परोक्ष ई-मतदान) देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे.

ग्रोक्ष ई-मतदानाचा तपशील खालीलप्रमाणे: परोक्ष ई-मतदानाचा कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.०० पासन सरू होत असन बधवार, २ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.०० वाजता संपेल. तत्पश्चात ई-मतदानाचे मोड्यूल अकार्यरत करण्यात येईल

सभासदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारीख अर्थात गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजीनुसार कंपनीच प्रदानित भागभांडवलातील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असेल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुरे

एखादी व्यक्तीने सूचनेच्या पाठवणीची निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१ रोजीनुसा कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद बनली असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजीनुसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती कंपनीला gaganpolycot@gmail.com येथे व एनएसडीएल यांना evoting@nsdl.co.in किंवा sandeeph@adroitcorporate.com वर विनंती पाठवून लॉगइन तपशील प्राप्त करू शकेल.

कंपनी आपल्या सभासदांना एजीएमच्या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदानाची सविधा उपलब्ध करून देत आ मतदानास पात्र असलेले सभेस उपस्थित असलेले परंतु परोक्ष ई-मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क न बजावलेल सभासद एजीएममध्मे स्चनेत विहित सर्व विषयांवर आपले मतदान करू शकतील. परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले सभासदही एजीएममध्मे उपस्थित राहू शकतील परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही.

सभासद मतदानाचा केवळ एकच प्रकार अर्थात परोक्ष ई-मतदानाद्वारे वा मतपत्रिकेद्वारे मतदान करू शकतील सभासदांनी दोन्हीही प्रकारे मतदान केलेले असल्यास परोक्ष ई-मतदानाद्वारे दिलेले मतदान वैध ठरेल व मतपत्रिकेद्वारे दिलेले अवैध ठरेल.

–मतदानासंदर्भात कोणतीही चौकशी वा शंका असल्यास तुम्ही https://www.evoting.nsdl.com च्या हेल्पसेक्श अंतर्गत उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) व e-voting manual वाचावे evoting@nsdl.co.in येथे ई-मेल लिहावा किंवा 1800-222-990 (टोल फ्री क्र) येथे संपर्क साधावा.

दिनांक: 0८.0९.२0२१

केतु पारिख व्यवस्थापकीय संचालक व सीएफओ

अपलिफ्ट म्युच्युअल डेव्हलपमेंट अँड एड सोसायटी (७६४/२०१७/पुणे)

वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

अपलिफ्ट म्युच्युअल डेव्हलपमेंट अँड एड सोसायटीच्या सदस्यांची चवथी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ सप्टेंबर २०२१ रोजी, शॉप नं ३, SN ५३ ४४ ५बी, साई हौसिंग सोसायटी , हिंगणे होम कॉलनी , मिलेनियम नॅशनल स्कूल जवळ , कर्वेनगर , पुणे, महाराष्ट्र ४११०५२ येथे दुपारी १२ ते २ या वेळात होणार आहे.

सभेचे विषय-

- २०२०-२१ वार्षिक अहवाल सादरीकरण आणि मंजुरी, ऑडिट रिपोर्ट सादरीकरण आणि मंजुरी.
- २०२१-२२ च्या बजेटची मंजुरी, ऑडिटरची नियुक्ती, बी.एम्.सी. मेंबर्सचा परिचय.

दि. ०९/०९/२०२१

कुमार शैलाभ सेक्रेटरी

भाग प्रमाणपत्र हरविल्याची सूचना एनजीएल फाईन-केम लिमिटेड

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **एनजीएल फाईन –केम लिमिटेड**द्वारे वितरीत खालील भागप्रमाणपत्र हरवले किंवा गहाळ झाले किंवा चोरीस गेले आहेत आणि मी, खालील नोंदणीकत भागधारक दय्यम प्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज करीत आहे.

जारारि त्रिया कृति वा विरिक्त पुरस्ति प्रतासी प्रतिस्थिति व विरिक्त वि					
भाग प्रमाणपत्र क्र.	भागांची संख्या	अनुक्रमांक	नोंदणीकृत धारकाचे नाव		
823/600	800	0087396-8007396	उमेश जे चिवेटी		

सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, उपरोक्त भागप्रमाणपत्रासह कोणतार्ह खरेदी किंवा अन्य व्यवहार करू नये. जर कोणा व्यक्तीस सदर भागप्रमाणपत्राबाबत कार्ह दावा असल्यास त्यांनी कंपनी किंवा त्यांचे निबंधक पत्ता: ३०१, इ-स्क्वेअर, सुभाष रोड. विलेपार्ले (पुर्व), मुंबई येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, तद्नंतर दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनीकडून दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल.

HARIYANA CIN NO. L61100MH1981PLC024774

नोंदणीकत कार्यालय:१५६. मेकर चेंबर्स ६. २२० जमनालाल बजाज मार्ग. निरमन पॉईंट. मुंबई-४०००२१. द्रध्वनी:०२२-२२०४३२११, फॅक्स:०२२-२२०४३२१५ ई-मेल:secretarial.hariyana@gmail.com, वेबसाइट:www.hariyanagroup.com ISO Certified (14001: 2004 / 9001:2008 / 30000:2009)

४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

कंपनीच्या सबस्यांची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२९ रोजी स.९.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्स(व्हिसी) अथवा अन्य दृक-श्राव्य माध्यमांच्या(ओएव्हिएम) आधारे सभेच्या सूचनेत नमुद्ध व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता घेण्यात येणार आहे.

कोविड-१९ महामारी आणि दि.०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे २०२० व १३ जानेवारी, २०२१ रोजीची एमसीएद्धारे जाहीर केलेली परिपत्रके अनुक्रमे १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ (एमसीए परिपत्रके) सेबीद्धारे जाहीर करण्यात आलेले परिपत्रक क्र.SEBI/HOCFD/ CMD1/CIR/2020/79 दि. १२ मे, २०२० आणि परिपत्रक क्र.SEBI/HOCFD/CMD2/ CIR/2021/11 दि.१५ जानेवारी, २०२१ कंपनीज ॲक्ट २०१३ आणि सेबी रेग्यूलेशन २०१५ यांच्या अधीन राहुन कंपनीची ४०वी वार्षिक सर्वसाधरण सभा गूरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हिसी) अथवा अन्य दुक-श्राव्य माध्यमांच्या(ओएव्हिएम) आधारे घेण्यात येणार आहे. व्यवहारांविषयी चर्चा करण्यासाठी सभेमध्ये कोणाही सदस्याची भौतिक

कंपनी/डिपॉझिटरी यांच्या कडे नोंदणी असलेल्या सभासदांना वार्षिक सर्वसाधरण सभेची नोटीस आणि आर्थिक वर्ष २०२०–२१ चा अहवाल ई-मेल द्धारे पठवण्यात आला आहे. तसेच, ही कागदपत्रे कंपनीचे संकेतस्थळ <u>www.hariyanagroup.com</u> आणि बीएसई लिमि टे ड चे संकेतस्थळ www.bseindia.com व एनएसडीएलच्या www.nsdl.co.in वेबसाईटवर येथे उपलब्ध आहे. एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार कोणाही सदस्यास एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची

कंपनीज ॲक्ट २०१३ मधील सेक्शन १०८ आणि कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) २०१४ वे नियम २० सुधारित नियम आणि सेबी रेग्युलेशन ४४ आणि रेग्युलेशन २०१५ च्या अनुसार कंपनी दरस्थ ई-मतदानाची (वार्षिक सर्वसाधरण सभेच्या आधी) तसेच वार्षिक सर्वसाधरण सभे च्या ू दरम्यान ई-मतदानाची सोय उपलब्ध आहे. ही ई-मतदानाची सुविधा (वार्षिक सर्वसाधरण सभेच्या आधी किंवा दरम्यान) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) तर्फे पुरवण्यात

द्रस्थ ई-मतदानाचा कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल आणि बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता संपेल. या कालावधीमध्ये गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी असणाऱ्या भौतिक किंवा डिमॅट स्वरूपातील समभाग धारकांना ई-मतदान करता येईल. तसेच वार्षिक सर्वसाधरण सभेच्या दरम्यान ज्यांनी दूरस्थ ई-मतदान केलेले नाही असे सभासद ईलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करू शकतील. ज्या सभा स दांनी दूरस्थ ई–मतदान केलेले आहे ते वार्षिक सर्वसाधरण सभैत सहभागी होऊ शकतील पण, पुन्हा ई-मतदान करू शकणार नाहीत. ई-मतदानाची सुविधा <u>evoting@nsdl.co.in</u> या लिंकवर उपलब्ध असेल. दूरस्थ ई-मतदान आणि सभे दरम्यान होणारे ई-मतदान तसेच, व्हिसी/ओएव्हिएमद्धारे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधरण सभेची माहिती सूचनापत्रकात देण्यात आलेली आहे.

सूचनापक प्रकाशित झाल्यानंतर आणि दि.२३ सप्टेंबर, २०२१ रोजी असणाऱ्या कंपनीच्या समभाग धारकांना लॉगीन आणि पासवर्ड <u>evoting@nsdl.co.in</u> वर ईमेल करून मिळवता येईल. ज्या व्यक्तींनी आधीच एनएसडीएल वर ई-मतदानासाठी नोंदणी केलेली आहे, ते सभासद तोच युझर आयडी आणि पासवर्ड ई-मतदानासाठी वापरू शकतील.

ई-मतदानाविषयी काही शंका असल्यास सभासद फ्रिकेंटली आस्कड क्रेशन, एनएसडीएलच्या संकेतस्थळ https://www.evoting.nsdl.com वरील डाऊनलोड विभागातील माहितीपत्रक पाहू शकतात किंवा टोल फ्री क्र.१८००–१०२०–९९० व १८००–२२४–४३० वर संपर्क करावा किंवा श्री. सागर घोसाळकर यांना evoting@nsdl.co.in वर ई-मेल करू शकतात

कंपनीज ॲक्ट २०१३ च्या नियम ९१ च्या अनुसार कंपनीचे रजिस्टर ऑफ मेंबर आणि शेअर ट्रान्सफ [']बुक बुधवार, २२ सप्टेंबर २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) वार्षिक . सर्वसाधरण सभे च्या कारणासाठी बंद राहतील.

हरियाना शिप-ब्रेकर्स लिमिटेडकरिता सही/

ठिकाण : रायगड, नवी मुंबई

देनांक : ०८.०९.२०२१

राकेश शांतीसरूप रेनिवाल व्यवस्थापकीय संचालक तारीख: ०७ सप्टेंबर २०२१ डीआयएन:०००२९३३२

केडी लिझर्स लिमिटेड

शहर, महाराष्ट्र–४०००८६, भारत. **ई–मेल:roc.viatl@gmail.com, वेबसाईट:www.kdgroup.co.in**

- चर्च पूर्वना दुर्जना काहि आ, अडी गरिक्त तरिकाहित है। उस जो तरिकाल कर जो जानिक करावातिक समि। (जीएम) गुरुवार, ३० सर्टबर, २०२१ रोजी दुपारी २०.३० वाजता आयोजित केली जाईल. व्हिडीओ कॉन्फरिन्सेंगद्वारे (व्हीसी)/ इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमे (ओएव्हीएम), एजीएमच्या नोटीसमध्ये नमूट केल्याप्रमाणे कंपनी कायदा, २०१३ (कायदा) आणि त्या अंतर्गत तयार केलेले नियम वेळोवेळी जारी केलेल्या अनुक्रमे कॉपरिट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले परिपत्रक (एमसीए परिपत्रक) सामान्य परिपत्रकासह वाचले जातात.
- सदस्याद्वारे (ई-मतदान) मते टाकण्याची सुविधा सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रदान केली जाईल. आणि त्यासाठीची सविस्तर प्रक्रिया एजीएम च्या नोटिसमध्ये दिली आहे. रिमोट ई–मतदानाचा कालावधी २७ सप्टेंबर, २०२१ (स.०९.००वा.) पासून सुरू होतो आणि २९ सप्टेंबर, २०२ (सायं.0५.00वा.) या कालावधीत संपतो. या कालावधीत, कंपनीचे सदस्य २३ सप्टेंबर, २०२१ रोजी च्य कट–ऑफ तारखेप्रमाणे वास्तविक स्वरूपात किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करत असतील

व्हीसी/ओएव्हीएममार्फत सहभागी होणाऱ्या सदस्यांची गणना कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्तीसाट

- सभासद, ज्यांच्याकडे वास्तविक स्वरूपात शेअर्स आहेत आणि त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृ नाहीत, त्यांना विनंती केली जाते की सदस्यांनी (त्यांच्या) विधिवत स्वाक्षरी केलेल्या पत्राची स्कॅन केलेल् प्रत पाठवून त्यांचे ई-मेल पत्ते लवकरात लवकर नोंदवावेत. त्यांचे नाव, पूर्ण पत्ता, फोलिओ क्रमांब कंपनीकडे असलेल्या शेअर्सची संख्या तसेच पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्केन प्रत[']आणि खालीलपैव कोणत्याही एका कागदपत्रांची स्व–साक्षांकित स्कॅन प्रत अर्थात आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्श कार्ड, पासपोर्ट, युटिलिटी बिल किंवा इतर कोणतेही सरकारी कागदपत्रे. कंपनीमध्ये नोंदणीकृत सदस्याच्य पत्याच्या पुराव्याच्या समर्थनार्थ दस्तऐवज. डीमॅट स्वरूपात शेअर्स असलेले सदस्य त्यांच्या डिपॉडिस्टर सहभागींसोबत त्यांचा ईमेल पत्ता अपडेट करू शकतात. ईमेल पत्त्याची नोंदणी करताना काही शंका अडचणी आल्यास, सदस्य कंपनीच्या आरटीए ईमेल आयडी वर लिहू शकतात, अर्थात support@purvashare.com.
- ज्या सदस्यांनी वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केले आहेत किंवा ज्यांनी त्यांचा ईमेल पत्ता कंपनीकः नोंदवला नाही. आरटीए, सीडीएसएल किंवा कंपनीशी संपर्क साधू शकतो आणि बिंदू क्र.४ मध आवश्यकतेनसार त्यांचे ईमेल आणि इतर तपशील अपडेट करू शकतो

आणि लिंक अशा सदस्यांसह त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर शेअर केल्या जातील.

कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंब २०२१ (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद राहतील.

केरी लियम् लिमिटेरकरित

ठिकाण: मुंबई

निधी मर्कन्टाईल्स लिमिटेड

CIN:L51909MH1985PLC138577 नोंदणीकृत कार्यालयः बी/३०६-३०९, डायनॅस्टि बिझनेस पार्क, संगम सिनेमा समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. दूर..०२२-६१९१५२२२, फॅक्स.०२२-२८२७८६५

E-mail:nml.mumbai@gmail.com | Websie:www.nidhi.net.in

३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

कंपनीच्या सदस्यांची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु.३.३०वा. व्हिडिअ कॉन्फरन्स(व्हिसी) अथवा अन्य दृकश्राव्य माध्यमांच्या(ऑएव्हिएम) आधारे ०४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

कोविड-१९ महामारी आणि दि.०८ एप्रिल. २०२०. १३ एप्रिल. २०२०. ५ मे २०२० आणि १३ जानेवारी. २०२१ रोजीव एमसीएद्धारे जाहीर केलेली परिपत्रके अनुक्रमे १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२१ सेबीद्धारे जाहीर करण्यात आलेले परिपत्रक क्र SEBI/HO/CFD/CMD1/CIR/2020/79 दि. १२ मे, २०२० व परिपत्रव क्र.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/2021/11 दि. १५ जानेवारी, २०२१ कंपनीज ॲक्ट २०१३ आणि सेर्ब रेग्युलेशन २०१७ यांच्या अधीन राहुन कंपनीची ३५वी वार्षिक सर्वसाधरण सभा गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु.३.३०वा. व्हिडिओ कॉन्फरन्स(व्हिसी) अथवा अन्य दृक-श्राव्य माध्यमांच्या(ओएव्हिएम) आधारे घेण्या

कंपनी / डिपॉझिटरी यांच्या कडे नोंदणी असलेल्या सभासदांना वार्षिक सर्वसाधरण सभेची नोटीस आणि आर्थिव वर्ष २०२०-२१ चा अहवाल ई-मेलद्धारे पठवण्यात आला आहे. तसेच, ही कागद्वपत्रे कंपनीचे संकेतस्थळ www.nidhi.net.in आणि बीएसई तिमिटेडच्या www.bseindia.com व कलकत्ता स्टॉक एक्सचेंज मिमिटेडचे संकेतस्थळ <u>www.cse-india.com</u> येथे उपलब्ध आहे

- कंपनीज ॲक्ट २०१३ मधील सेक्शन १०८ आणि कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्टेशन) २०१४ सधारित नियम आणि सेबी रेग्युलेशन ४४ आणि रेग्युलेशन २०१५ च्या अनुसार कंपनी दूरस्थ ई-मतदानाची (वार्षिक सर्वसाधरण सभेच्या आधी) तसेच वार्षिक सर्वसाधरण सभेच्या दरम्यान ई-मतदानांची सोय उपलब्ध आहे. ही ई-मतदानाची सुविधा वार्षिक सर्वसाधरण सभेच्या आधी किंवा दरम्यान सीडीएसएलतर्फे पुरवण्यात आली आहे. रिमो ई-वोटिंगचीँ सविस्तर माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांनी खालील बार्बीची नोंद घ्यावी.
- दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर, २०२९ रोजी स.९.००वा. सुरू होईल आणि बुधवार, २ सप्टेंबर, २०२१ रोजी साय. ५.००वा. संपेल. या कालावधीमध्ये गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी असणाऱ्य वास्तविक र्किवा डिमॅट स्वरूपातील समभाग धारकांना ई-मतदान करता येईल. तसेच वार्षिक सर्वसाधरण सभेच्य दरम्यान ज्यांनी दूरस्थ ई-मतदान केलेले नाही असे सभासद ईलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करू शकतील. ज्य सभासदांनी दरस्थ ई-मतदान केलेले आहे ते वार्षिक सर्वसाधरण सभेत सहभागी होऊ शकतील पण, पनहा ई-मतदान करू शकणार नाहीत. ई-मतदानाची सुविधा <u>www.evotingindia.com</u> या लिंकवर उपलब्ध असेल. दूरस्थ ई-मतदान आणि सभे दरम्यान होणारे ई-<mark>मतदान तसेच, व्हिसी/ओएव्हिए</mark>मद्धारे होणाऱ्या वार्षिव सर्वसाधरण सभेची माहिती सूचनापत्रकात देण्यात आलेली आहे.
- सूचनापत्रक प्रकाशित झाल्यानंतर आणि दि.२३ सप्टेंबर, २०२१ रोजी असणाऱ्या कंपनीच्या समभाग धारक नॉगीन आणि पासवर्ड <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ईमेल करून मिळवता येईल. ज्य व्यक्तींनी आधीच सीडीएसएलवर ई-मतदानासाठी नोंदणी केलेली आहे, ते सभासद तोच युझर आयडी आणि पासव
- . ई-मतदानाविषयी काही शंका असल्यास सभासद् फ्रिकेंटली आस्कड क्रेशन, सीडीएसएलच्या संकेतस्थळ www.evotingindia.com वरील डाऊनलोड विभागातील माहितीपत्रक पाहू शकतात किंवा nelpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करू शकतात र्किवा ०२२-२३०७८७३८ व ०२२-23092982/83.
- मे. आर. महाडेश्वर ॲण्ड कंपनी, कार्यरत कंपनी सचिव यांना ई-मतदान आणि दूरस्थ ई-मतदान या
- प्रक्रियेची निरीक्षण आणि पारदर्शक छाननी करण्यासाठी निवडण्यात आलेले आहे. कंपनीज ॲवट २०१३ च्या नियम ९१ च्या अनुसार कंपनीचे रजिस्टर ऑफ मेंबर आणि शेअर टान्सफर बक शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) वार्षिक सर्वसाधरण स

मे. निधी मर्कन्टाईल्स लिमिटेडकरित

दिनांकः ०६ सप्टेंबर, २०२१ ठिकाणः <u>मुं</u>बई

सही/ विशाखा पांड्या

क्राऊन टूर्स लिमिटेड

सीआयएन : L63040MH1989PLC364261 नोंदणीकृत कार्यालय : शॉप - १०, पीएल - २, लखानीजु डॉल्फिन, सेक्सर - १३, नवीन पनवेल रायगड, नवी मुंबई - ४१०२०६, महाराष्ट्र. दूर. : - ०२२ - २७४६९९२१, मोबा. नं. : ८७७९०६५५६७ ई-मेल : finance@crownjaipur.org वेबसाइट : www.crownjaipur.org

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व बुक क्लोजर

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०९३ च्या लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसे[.] सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ अंतर्गत वित्तीय वर्ष २०२०-२०२१ करिताच्य वार्षिक अहवालासमवेत ई-मेलद्वारे कंपनीच्या सभासदांना पाठवण्यात येत असलेल्या कंपनीच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सबेच्या सचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी कंपनीची ३२ वी वार्षिक सर्वसाधार मभा गरुवार. दि. ३०.०९.२०२१ रोजी स. ११.०० वाजता कंपनीचे नोंदणीकत कार्यालय पत्ता. शॉप · २, लखानीज डॉल्फिन, सेक्टर – १३, नवीन पनवेल रायगड, नवी मुंबई – ४१०२०६, महाराष्ट्र. येथे आयोजित

ज्या सभासदांचे ई-मेल कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदवलेले असतील त्यांना कंपनीने ३ व्या एजीएमची सुचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल यांची डलेक्टॉनिक स्वरूपातील पाठवण बुधवार, दि. ०८.०९.२०२१ रोजी पूर्ण केली आहे. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट <u>www.crownjaipur.org</u> व नसेच स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वरही उपलब्ध आहेत.

कंप्रत्या कायरा २०१२ चे अनच्छेर १०८ च्या तरतरी व कंप्रत्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चे निय २० वेळोवेळी सुधारित केल्यानुसार तसेच सूची विनियमनांच्या विनियमन ४४ च्या तरतुदी यांच्या अनुपालनांतर्गत ३२ व्या एजीएमच्या सचनेत विहित सर्व सामान्य व विशेष विषयांवर विचारविनिमय करण्याकरिता सीडीएसएलदारे परविण्य आलेल्या परोक्ष ई-मतदान सेवांच्या माध्यमातून मत देण्याची सुविधा सभासदांना देण्यात येत आहे. मतदान नि: प व पारदर्शक पद्धतीने आयोजित काण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून संचालक मंडळाने श्री. बी. के. शर्मा – कार्यरत कंपनी सचिव यांची नेमणूक केली आहे. सभासदांचा मतदान हक्क हा गुरुवार, दि. २३.०९.२०२१ रोजीनुसार कंपनीच्या प्रदानित समभाग भांडवलातील त्यांच्याद्वारे धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणात असेल सभासदांनी कपया नोंद घ्यावी की :

- ए) परोक्ष ई-मतदान पोर्टल/सविधा सोमवार, दि.२७.०९.२०२१ रोजी स. ९.०० पासन बधवार, दि. २९.०९.२०२ रोजी सायं. ५.०० पर्यंत खुले राहील. वरील विहित तारीख व वेळेपश्चात परोक्ष ई-मतदानास परवानगी नसेल
- एखाद्या व्यक्तीचे नाव निर्धारित अंतिम तारीख अर्थात गुरुवार, दि. २३.०९.२०२१ रोजीनुसार डिपॉझिटरी /आरटीए यांच्यादारे तयार करण्यात आलेले सभासदांचे /लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद असेल तर , सदर व्यक्ती परोक्ष ई-मतदान तसेच एजीएमदरम्यान मतदान करण्यास पात्र असेल. निर्धारित अंतिम तारखेनुस सभासद नसलेल्या व्यक्तीने सदर सूचना केवळ माहितीसाठी समजावी.
- त्ती) परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेला सभासद एजीएममध्ये उपस्थित राहू शकतो, परंतु त्याला पुन्हा मत देता येणा नाही. परोक्ष ई-मतदानाद्वारे मत देऊ शकणाऱ्या ज्या सभासदाने मत दिलेले नसेल तो सभासद एजीएम मत देऊ शकतो.
- डी) सभेच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात एखादी व्यक्ती कंपनीची सभासद बनत असेल व निर्धारित अंति तारीख अर्था गुरुवार, दि. २३.०९.२०२१ रोजीनुसार भागधारक असेल तर सदर व्यक्ती helpdesk.evoting@cdslindia. <u>com</u> येथे विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल, ज्याचा तपसील एजीएमच्य दिलेला आहे.
- -मेल पत्ते नोंदणीकृत करणे/अद्ययावत करण्याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे :
- कागदोपत्री स्वरूपातील भागधारक : कृपया अवाश्यक तपशील जसे फोलिओ क्र., भागधारकाचे नाव शेअर प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पुढील व मागील), पॅन (पॅन कार्डची स्व–साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) आदी तपशील कंपनी/आरटीए यांच्या ई-मेर
- व्यक्तिगत डीमॅट स्वरूपातील भागधारकांकरिता :कृपया तुमचा ई-मेल आयडी व मेबाइल क्रमांक तुमच्या संबंधि डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) यांच्याकडे अद्ययांवत करा जे डिपॉझिटरीच्या माध्यमातन ई-मतदान वा आभार सभेत सहभागी होण्याकरिता आवश्यक असेल. पुढे, कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व त्याअंतर्गत संस्थापित नियमाच्या तरतुदी व सेबी (एलओडीआर

विनियमन, २०१५ चे विनियमन ४२ यांच्या अनुपालनांतर्गत ३२ व्या एजीएमच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रीजस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, दि. २५.०९.२०२१ ते गुरुवार, दि. ३०.०९.२०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) रम्यान बंद राहतील

सीडीएसएलच्या ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित राहणे व ई-मतदानासंदर्भात तुम्हाल काही प्रश्न वा शंका असल्यास तुम्ही <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> येथे ई-मेल लिहू शकता किंवा २२२-२३०५८७३८ वर वा श्री. मेहबूब लखानी ०२२-२३०५८५४३ वा श्री. राकेश दळवी ०२२-२३०५८५४ यांना संपर्क साधू शकता.

> क्राऊन टर्स लिमिटेड करित सही/-ग्णजीत साम (व्यवस्थापकीय संचालक

लुक्स हेल्थ सर्विसेस लिमिटेड

चौक, फोर्ट, मुंबई - ४०० ००१. दूरध्वनी: +९१ ९७७३४१३९१६.

ई-मेल: lookshealthserv@gmail.com वेबसाइट: www.looksclinic.com १०वी सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

ग्रद्वारे नोटीस देण्यात येत आहे की, कंपनीची १० वी (दहावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दुपारी २:३० वाजता ५ व ९, १ला व २रा मजला, प्लॉट २७/३३, ब्युमन चेंबर्स. निगनदास मास्टर लेन, हृतात्मा चौक, फोर्ट, मुंबई - ४००००१ येथे सभेच्या नोटिसमध्ये नमूद प्रमाणे व्यवसायाचे त्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल

प्तदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की एमसीए/सेबी परिपत्रकानुसार कंपनीच्या १० व्या एजीएमची सूचना सोमवार, ०६ सप्टेंबर, २०२१ रोजी त्या भागधारकांना पाठवण्यात आली आहे ज्यांची नावे सदस्योंच्य जिस्टरमध्ये शुक्रवार, ०३ सप्टेंबर, २०२१ रोजी दिसतात आणि ज्यांचे ईमेल आयडी आरटीए/डीपी सह नोंदणीकत आहेत. २०२०-२०२१ साठी कंपनीच्या एजीएम आणि वार्षिक अहवालाची सचना कंपनीच्या www.looksclinic.com या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नसलेल्या इतर भागधारकांना सुलभ करण्यासाठी, ही सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी आणि त्यांचे मत देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, एमसीएच्या सामान्य परिपत्रकांच्य दृष्टीने ईमेल पत्त्यांच्या नोंदणीसाठी त्याच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटसह विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ईमेल पत्त्यांच्या नोंदणीची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या उपरोक्त परिपत्रकाच्या अनुषंगाने, ज्या भागधारकांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केला नाही, ते कंपनीच्या आरटीए, स्काईलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कडे र्नोदणीकृत ईमेल पत्ता तात्पुरते मिळवू शकतात http://www.skylinerta.com लिंकवर क्लिक

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या उपरोक्त परिपत्रकाच्या अनुषंगाने, ज्या भागधारकांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केला नाही, ते त्यांचे ईमेल पत्ता कंपनीच्या आरटीए, स्काईलाईन फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे http://www.skylinerta.com वर क्लिक करून तात्पुरते नोंदणीकृत करू शकतात. ईमेलची यशस्वी नोंदणी केल्यानंतर, भागधारकाला या एजीएमसाठी ई-मतदान सक्षम करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्डसह नोटीसची सॉफ्ट कॉपी आणि ई-मतदानाची प्रक्रिया मिळेल.कोणत्याही प्रश्नांच्य बाबतीत, भागधारक admin@skylinerta.com वर मेल लिहू शकतो.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाचे नियम ४२ आणि ४७ (सूची दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता), नियमावली २०१५ च्या तरतुदीनुसार, सदस्यांची नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके कंपनीच्या एजीएमच्या उद्देशाने कंपनी गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद राहील.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुरीनुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सह वाचलेले, भारतीय प्रतिभृती आणि विनिमय मंडळाच्या नियम ४४ आणि नियमांसह वाचा , २०१५, सदस्यांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या रिमोट ई-मतदान सेवांद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याचा किंवा एजीएमच्या ठिकाणी मतदान पोलिस पेपरद्वारे मतदान करण्याचा पर्याय आहे. सदस्य फक्त एका मतदानाचा पर्याय निवडू शकतात म्हणजे एकतर मतदान कागदपत्रे किंवा दुरस्थ ई-मतदानाद्वारे. जर सदस्यांनी दोन्ही पद्धतीने मतदान केले तर दुरस्थ ई-मतदानाद्वारे केलेले मतदान मानले जाईल आणि एजीएममध्ये मतदान कागदपत्रांद्वारे दिलेली मते अवैध मानली जातील. कंपनीच्या मदस्यांना यादारे मचित केले जाते आणि हे लक्षात घेण्याची विनंती केली जाते

- १. १०व्या एजीएमची सचना कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजेच www.looksclinic.in आणि एनएसडीएलच्या वेबसाईटवर म्हणजे www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.
- रिमोट ई वोटिंग पोर्टल रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ (सकाळी ०९.००) ते बुधवार, २९ सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ५:००) पर्यंत खुले राहील. त्यानंतर एनएसडीएल द्वारे रिमोट ई-मतदान अक्षम केले
- सदस्यांचे मतदानाचे अधिकार कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलच्या त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात कट ऑफ तारखेनुसार म्हणजेच गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी असतील
- कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस प्रसिद्ध केल्यानंतर आणि कट ऑफ तारखेनुस शेअर्स धारण केल्यावर गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनीचे सदस्य बनतात म्हणजेच evoting@nsdl.co.in किंवा admin@skylinerta.com वर विनती पाठवन लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. तथापि, जर एखादी व्यक्ती आधीच ई-मतदानासाठी एनएसडीएलमध्ये नोंदणीकृत असेल तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरल
- मतदान पोलिंग पेपरद्वारे मतदानाची सुविधा एजीएममध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेला उपस्थित असलेल्या सदस्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान केले नाही ते मतदान पोलिंग पेपरंद्वारे
- बैठकीत आपला हक बजावण्यास सक्षम असतील. रिमोट ई-मतदानाद्वारे मतदानाचा अधिकार वापरल्यानंतरही सदस्य एजीएममध्ये सहभागी होऊ शकतो

परंतु त्याला पुन्हा एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार नाही. इलेक्ट्रॉनिक मतदानाशी किंवा मतदान पोलिंग पेपरद्वारे मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्रारी वर दिलेल्य

लूक्स हेल्थ सर्विसेस लिमिटेडकरित सही/ कंचन काकू

ठिकाण: मुंबई दिनांक : ०६ सप्टेंबर, २०२१

मयुख डिलट्रेड लिमिटेड

सीआयएन: एल५१२१९एमएच१९८०पीएलसी३२९२२४ नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.१०१, १ला मजला, क्रिस्टल रोझ कोहौसो, दत्त मंदिर रोड, महाविर नगर, कादिवली (प.), मुंबई-४०००६७. **दुर.:**०३३-६५०३९६१४, **वेबसाईट:<u>www.mayukh.co.in</u>,** ई-मेल:<u>info@mayukh.co.in</u>

४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व

पुस्तक बंद करण्याची सूचना ग्रद्धारे सूचना देण्यात येते की, **मयुख डिलट्रेड लिमिटेड** (कंपनी) ची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम), सूचनेमध्ये नमूद कामकाजाच्या निष्पादनासाठी गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा भाप्रवे रोजी व्हीडीयो कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य ऑडीयो व्हिज्युअल साधनाद्वारे (ओएव्हीएम) संपन्न

सदर एजीएम कंपनी कायदा. २०१३ आणि सहकार मंत्रालय. भारत सरकारद्वारे (एमसीए) वितरीत सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांकित ८ एप्रिल, २०२० आणि सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांकित १३ एप्रिल, २०२० सहवाचित सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांकित ५ मे, २०२८ (एमसीए परिपत्रके) आणि सेबीद्धारे वितरीत सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१, गिआयआर/पी/२०२०/७९ दिनांकित १२ मे, २०२० च्या लागु तरतुदीनुसार होणार आहे.

परोक्त नमूद तरतूर्दीच्या अनुपालनामध्ये, ज्या सदस्यांची नावे गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी ठेवीदाराद्वारे तैयार केलेले लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात/सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना रजीएमची आमंत्रण सुचना आणि वित्तीय वर्ष २०२०–२१ चा वित्तीय अहवाल ईमेल करण्यात आला भाहे आणि ज्यांचे ई-मेल कंपनी किंवा निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी किंवा ठेवीदाराकडे नोंद आहेत न्यांना पार्तविण्यात आले आहे. एजीएममध्ये महभागी होण्याची. रिमोर ई-वोरिंगने मत देण्याची किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने एजीएम सुचनेत नमुद विषयावर मत देण्याची माहिती एजीएम सुचनेत नमुद आहे. कायद्याच्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित सदस्यांची गणसंख्य उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

नीच्या सभासदांचे रजिस्टर आणि भागहस्तांतर पस्तक एजीएमच्या निमित्ताने २४ सप्टेंबर. २०२१ ते ३० सप्टेंबर, २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहील.

४९व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२०-२१ कंपनीच्या संकेतस्थळ info@mayukh.co.in वर, बीएसई लिमिटेडच्या संकेतस्थळ www.bseindia.com वर आणि नएसंडीएलच्या www.evoting.nsdl.com संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम दरम्यान ई-व्होटींगसाठी सभासदाना निदेशन

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारणा अधिनियम, २०१५ द्धारे सुधारित कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० सहवाचित कंपनी कायदा, २०१३ च्या सेक्शन १०८ आणि सेबी सुचिबध्दता विनियमच्या विनियम ४४ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी, सीएमडी /सीआयआर /पी /२०२० /२×२ दि. ९ डिसेंबर, २०२० जे सचिबद संस्थेदारा ई-वोटिंग सविधेबाबत आहे त्या अनुसार एजीएम कंपनी आपल्या सभासदाना रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम दरम्यान ई-ञ्होटींगची सुविधा पुरवित आहे. सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी, २०२०/२४२ दि.९ डिसेंबर, २०२० नसार डिमॅट खातेमार्फत/ठेवीदार सहभागीदार वेबसाईटमार्फत एकेरी लॉगइन परिचयपत्रे देऊन वैयक्तिक डिमॅट खातेधारकांना ई-वोटिंग प्रक्रिया मिळेल. कंपनीने ई-व्होटींग मुविधा पुरविण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची नियुक्ती केली आहे. . सभासदाना यादारे कळविण्यात येते की. ४१व्या एजीएमच्या सचनेमध्ये नमद सामान्य आणि विशेष कामकाज केवळ ईलेक्ट्रॉनिम साधनांद्वारे करण्यात येईल. रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये ई-वोटिंगकरिता

प्रक्रिया ४१व्या एजीएम सूचनेत नमुद आहे. रिमोट ई-व्होटींग सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९:०० वा. सुरू होईल आणि बुधवार, २ सप्टेंबर, २०२१ रोजी सार्य ५:००वा, समाप्त होईल, त्यानंतर एनएसडीएलकडन रिमोट ई-व्होटींग मॉड्यूल निष्क्रिय करण्यात येईल. सभासदाने एकदा मतदान केल्यावर, त्याला/तीला त्यानंतर ते बदलता

ठरावांवर त्यांचे मतदान केले नसेल आणि तसे करण्यास अवरोधीत नसेल. ते एजीएम दरम्यान ई-व्होटींग प्रणालीटारे मतदान करण्यासाठी पात्र असतील. ज्या सभासदानी एजीएमच्या अगोदर रिमोट ई-व्होटींगदारे मतदान केले असेल तो एजीएममध्ये उपस्थित राहू शकेल, तथापी, ते एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्यासार्ठ पात्र नसतील. रिमोट ई-बोटिंगने आणि एजीएममध्ये मत देण्यासाठी सदस्यांच्या पात्रता निश्चितीची नोंद दिनांक गुरुवार

सभासद व्हीसी/ओएव्हीएमद्धारे एजीएमला उपस्थित राहात असतील आणि त्यानी सूचनेचा भाग असलेल्य

२३ सप्टेंबर, २०२१ आहे. कोणतीही व्यक्ती, ज्यांनी भाग संपादित केले आहेत आणि सभेच्या सूचनेच्या पाठवणीनंतर कंपनीचे सभासद झाले आहेत आणि कट-ऑफ दिनांक अर्थात गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी भाग धारण करत असतील ते <u>evoting@nsdl.co.in</u> किंवा <u>nichetechpl@nichetechpl.com</u> वर विनंती पाठवून लॉगइन आयडी ऑणि पासवड प्राप्त करू शकतील.

रिमोट ई-व्होटींग आणि ई-व्होटींगची प्रक्रिया ४१व्या एजीएम सूचनेच्या नोटसमध्ये देण्यात आला आहे न्या सभासदाना व्हीसीद्वारे एजीएममध्ये भाग घेण्यासाठी मदतीची आवश्यकता भासत असेल त्यानी **श्रीमती सरिता मोटे,** सहाय्यक व्यवस्थापिका, एनएसडीएल यांना <u>evoting@nsdl.co.in</u> किंवा दूर.क्र.०२२-२४९९४५४५ द्वारे संपर्क करावा. ई-व्होटींग संबंधीत काही विचारणा असल्यास, सभासदानी ाएसडील ई-व्होटींग् संकेतस्थळ <u>https://www.evoting.nsdl.com</u> मध्ये उपलब्ध असलेल्य सभासदांसाठी वारवार विचारण्यात येणारे प्रश्न (एफएक्यु) आणि सभासदांसाठी ई-व्होटींग युजर मॅन्यूअल पहाचे किंवा एनएसडीएलच्या टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० किंवा १८००-२२४-४३० वर संपर्क करा किंवा evoting@nsdl.co.in किंवा nichetechpl@nichetechpl.com वर विनंती पाठवा. ज्या सभासदानी त्यांचे ई-मेल आयडी डिपॉजिटरीजकडे नोंदविलेले नसतील त्यानी एजीएम सचनेमध्ये नमद ठरावांसाठी ई-मतदानाकरता ई-मेल आयडीच्या नोंदणीसाठी आणि यजर आयडी

- पासवर्ड प्रापणकरिता अनुसरण करण्याची प्रक्रिया: १) भौतीक प्रारूपामध्ये भाग धारण केलेल्या सभासदानी, कृपया फोलियो क्र. सभासदाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढील व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत) आधार (आधारकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत) यासारेखे आवश्यक तपशील कंपनीच्या ईमेल आयडी अर्थात www.mayukh.co.in/आरटीएचा ईमेल आयडी अर्थात nichetechpl@nichetechpl.com वर ईमेलद्वारे प्रस्तुत करावेत.
- डीमॅट प्रारूपामध्ये भाग धारण केलेल्या सभासदानी, कृपया डीमॅट खात्याचा तपशील (सीडीएसएल १६ अंकी लाभधारक आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी). नाव क्लाइळट मास्टर किंवा एकत्रिकृत खात्याचा अहवाल, पॅन (पॅनकार्डची स्व–सत्यापीत स्कॅन्ड प्रत) आधार (आधारकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत) कंपनीच्या ईमेल आयडी अर्थात www.mayukh.co.in/आरटीएचा ईमेल आयडी अर्थात nichetechpl@nichetechpl.com
- सभासदानी युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी पर्यायीस्वरूपात मुद्दा क्र.(१) आणि (२) मध्ये नमूद तपशील, जसे प्रकरण असेल त्यानुसार प्रस्तुत करून evoting@nsdl.co.in वर विनंती इमेल करावी.

व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया :

कंपनीच्या एजीएमसाठी त्यांच्या ई-व्होटींग लॉगइन क्रेडेन्शीयल्सचा उपयोग करून आणि इव्हन सिलेक्ट करून https://www.evoting.nsdl.com येथे एनएसडीएल ई-व्होटींग प्रणलीद्वारे व्हीसी, ओएव्हीएममार्फत सभासद एजीएमला उपस्थित राहू शकतील. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्य सहभागी होण्याची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचने नमुद आहे.

कृपया सभासदानी एजीएमची सूचनेमध्ये नमूदं सर्व नोटस आणि एजीएममध्ये सहभागी होण्यासाठीचे तपशील, निदेशन, रिमोट ई-व्होटींगद्वारे किंवा एजीएममध्ये ई-व्होटींगद्वारे त्यांचे मतदान करण्याची पध्दत काळजीपर्वक वाचावी.

मयुख डिलट्रेड लिमिटेडकरिता मित तरुणकमार बुम्हभट

ठिकाण: मुंबई देनांक: ०८.०९.२०२१

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०६५२०६०

विद्याथी आहे. हे सर्व वर्षाचे विद्यार्थी असून कॉलेज परिसरातील हॉस्टेलमध्येच राहात दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमधील दहा

लागण झालीय. लागण झालेल्यांमध्ये नऊ विद्यार्थिनी तर एक विद्यार्थी आहे. हे सर्व विद्यार्थी एमबीबीएसच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत आहे. हे विद्यार्थी कोरोनाबाधित आढळ ल्यानंतर सर्वांना मेडिकल कॉलेजला संलग्न

मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती सध्या सामान्य असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कोरोनाबाधित आढळलेल्या दहा विद्यार्थ्यांच्या संपर्कातील सुमारे पन्नास विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या उर्वरित सर्व विद्यार्थ्यांची

कालच (६ सप्टेंबर) पालकमंत्री नितीन राऊत यांनी तिसऱ्या लाटेच्या पदर्पणाचे सूतोवाच केले होते. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तब्बल दहा विद्यार्थांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात

आहे. तसेच नागपुरात कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे का ? असा प्रश्न उपस्थित केल जात आहे. दरम्यान नागपुरात आज १८ नवीन कोरोना राग्णांची नोंद करण्यात आली. तर आज एकाचाही मृत्यू झाला नाही. दिसंभरात नऊ कोरोना रञ्ण बरे झाले असन त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एकूण १० हजार ११९ जणांचा कोरोनामूळे

दुसरीकडे नागपुरातील

रुग्णसंख्या ४ लाख ८२

हजार ९०६ वर पहोचली

आहे. तर आतापर्यत

(सीआयएन:एल५५१००एमएच१९८९पीएलसी२७२६६४) बी–७०२, ७वा मजला, निळकंठ बिझनेस पार्क, किरोळ गाव, बस डेपोजवळ, विद्याविहार पश्चिम, मुंबई

४०वी सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, **केडी लिझर्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ४०वी वार्षिक सर्वसाधा

कंपनीच्या ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी एजीएम च्या नोटिस आणि वार्षि अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सर्व सदस्यांना पाठवल्या जातील, ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/आरटीए डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंदणीकृत आहेत. निश्चित तारखेनुसार म्हणजेच, २३ सप्टेंबर, २०११. कृपय लक्षात घ्या की, ४०वी एजीएम आणि वार्षिक अहवालाच्या नोटिसीची वास्तविक प्रत सदस्यांना पाठवण्याचं आवश्यकता एमसीए परिपत्रकांद्वारे वितरीत केली गेली आहे. सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्य https://www.kdgroup.co.in वर देखील उपलब्ध असेल आणि वेबसाइटवरून डाउनलोड केर

रिमोट ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमच्या वेळी ई-मतदानाद्वारे त्यांचे मत देऊ शकतात.

वरील. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे रिमोट ई-मतदान आणि बैठकीत सहभागी होण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल

एजीएमची सचना आणि आर्थिक वर्ष २०२०-२०२१ साठी वार्षिक अहवाल सभासदांना योग्य तरतदीनस

सुप्रित कौर रेखी